

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगगाथा, भजनावली, आनंदामृत व इतर मराठी साहित्य राज्य शासनाने प्रकाशित करुन अल्पदरात उपलब्ध करुन देण्याकरीता समिती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: मसामु-१०११/प्र.क्र.५६/२०११/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ०१ नोव्हेंबर, २०१३.

वाचा :-

- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. प्रवास १०१०/प्र.क्र.२/सेवा -५ दि.३ मार्च, २०१०,
- २) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. बैठक २०१२/प्र.क्र.१/ सेवा -५ दि. २४ मे, २०१०,
- ३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. शासालु १०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ., दि.१३ मार्च, २०१२.

प्रस्तावना :-

मराठी भाषेत विपुल ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथसंपदेपैकी “संतसाहित्य” हा महाराष्ट्रातील मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मराठीत छोट्या मोठ्या ग्रंथांची निर्मिती केली आहे. हे ग्रंथ समाजाचे दीपस्तंभ आहेत. या दृष्टीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अनेक पुस्तके स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण वाङ्.मयाचे एकत्रिकरण करुन समग्र वाङ्.मय या स्वरूपात प्रकाशित करण्यासंदर्भात तज्ञ समिती नेमण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे संपादन समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
२. डॉ.अक्षयकुमार काळे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख),
३. डॉ.मधुकर वाकोडे (अमरावती विभागातील ज्येष्ठ साहित्यिक),
४. डॉ विलास खोले (अमरावती विभागातील ज्येष्ठ साहित्यिक).

कृ.मा.प.

२. सदरहू समितीची मुदत उपक्रम पूर्ण होईपर्यंत राहिल. नियुक्त केलेल्या तज्ञापैकी एखादा तज्ञ उपलब्ध न झाल्यास समितीच्या अध्यक्षांच्या सहमतीने अन्य तज्ञाची निवड सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी करावी. सदर समितीच्या कामकाजासाठी दस्तऐवज / कागदपत्र मिळविणे, भाषांतर करणे, छायाप्रती करणे इ. कामासाठी लागणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
३. समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना वित्त विभाग शासन निर्णय क्र.प्रवास-१०१०/ प्र.क्र.२/ सेवा-५, दि.३ मार्च, २०१० व शासन निर्णय क्र.बैठक-२०१२/प्र.क्र.१/सेवा-५, दि.२४ मे, २०१० व शासन निर्णय क्र.शासाऊ-१०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ, दि.१३ मार्च, २०१२ नुसार प्रवास भत्ता व बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल.
४. सदर समितीवरील खर्च मागणी क्र.झेडएफ-०२, २२०५ - कला व संस्कृती - ०० १०२ कला व संस्कृती प्रचालन ०१ (योजनांतर्गत योजना) (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५ ३२१४) - ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११०११०५७२२३५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ललिता शि. देठे
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
६. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
७. वित्त विभाग (व्यय -४ / अर्थसंकल्प -३ / अर्थसंकल्प - १४), मंत्रालय, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१०. भाषा-३ (संग्रहार्थ).